

Bharata gemeint SĀH. D. 137, 6. Vjāsa KĪR. 5, 49. पुण्यः शब्दे मुनि-रिति मुक्तः केवलं राजपूर्वः (मुनि = ऋषि, da das Wort राजर्षि gemeint ist) ÇĀK. 47. ऋको ऽकृमस्मीत्यात्मानं पत्रं कल्याण मन्यसे । नित्यं स्थितो कृष्येष पुण्यापिन्तित्ता मुनिः (d. i. das Gewissen) Spr. 563. द्विमुनि, त्रिमुनि व्याकरणास्य P. 2, 1, 19, Sch. °त्रय d. i. Pāṇini, Kātjājana und Patanāgali Verz. d. Oxf. H. 182, b, 14. — डुःखेषु नुद्विगमनाः सुखेषु विगतस्पृहः । वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ BHAG. 2, 56. मुनिवेष R. 4, 4, 2. M. 6, 25. 41. 43. प्रव्रजितो मुनिः 8, 407. मुनिवर्मपि नायः कामयन्ते वसन्ते R. 6, 30. °श्रेष्ठः BRAHMA-P. in LA. (II) 48, 12. Spr. 954. 2218. fg. श्रायमेषु मुनीनाम् MBH. 1, 7665. ÇĀK. 62, 23. AK. 2, 2, 6. HALĀ. 2, 143. BHAR. beim Schol. zu ÇĀK. 82, 3. PAÑKĀT. 34, 13. वार्द्धके मुनिवृत्तानाम् RAGH. 1, 8. °कुन्या 51. °कुमार ÇĀK. 104, 5. Vgl. मरु° — c) die Muni am Himmel, die sieben Muni oder schlechtweg die Muni (vgl. ऋषि 1, c) Bez. der sieben Sterne des grossen Bären: अक्षरितगतंश्चैव मुनीन्देवांश्च M. 7, 29. MBH. 13, 1370. VARĀH. BRH. S. 11, 34. 13, 1. श्रासन्मघासु मुनयः शासति पृथ्वीं युधिष्ठिरे नृपतौ 3 (= RĀĀ-TAR. 1, 56). 47, 12. BUĀG. P. 4, 12, 34. Daher Bez. der Zahl sieben ÇRUT. 43. fg. SŪRJAS. 2, 18. fg. 12, 88. VARĀH. LAGHŪ. 1, 10 in Ind. St. 2, 279. — d) Bein. eines Buddha oder Arhant AK. 1, 1, 9. TRIK. H. an. MED. LALIT. ed. Calc. 3, 20. WASSILJEW 11. Vgl. शाक्य° — e) N. pr. eines Sohnes des Kuru MBH. 1, 3740. des Djutimant MĀRK. P. 53, 23. = मुनिसुव्रत H. 49. Statt जित्वा मुं मुनिभू-सम् RĀĀ-TAR. 3, 332 ist wohl mit der ed. Calc. जित्वा मुम्मुनि° zu lesen. — f) N. verschiedener Pflanzen: Agati grandiflora Desv. (अगस्ति, अगस्त्य; von Wilson hier als N. pr. des Ṛshi aufgefasst) H. an. MED. VIÇVA a. a. O. Buchanania latifolia Roxb. und Butea frondosa Roxb. H. an. (पालाश in der Bed. von पलाश) und VIÇVA (किशुका). Terminalia Catappa und der Mangobaum VIÇVA. Artemisia indica RĀĀN. im ÇKDr. — VĀSĀVAD. 19, 2. — 2) f. a) eine Frau als Muni: मुनिरिपं ब्राह्मणी oder मुनी UĀĀVAL. zu UṠĀDIS. 4, 122. — b) N. pr. einer Tochter Daksha's und Gattin Kaçjapa's, die als Mutter einer Klasse von Gandharva und Apsaras (vgl. मौनिय) erscheint, MBH. 1, 2520. HARIV. 171. 234. 11321 (die neuere Ausg. मुनिः st. खसा). 11553. 12447. VP. 122. BUĀG. P. 6, 6, 25. 27. MĀRK. P. 104, 6. KĀD. in Z. d. d. m. G. 7, 584. — Vgl. मौन, मौनिक.

मुनिक m. N. pr. eines Mannes VP. 466, N. 1.

मुनिकेश (मु° + केश) adj. langes Haar tragend wie ein Muni AV. 8, 6, 17; vgl. केशिन् RV. 10, 136, 1.

मुनिखर्जूरिका (मु° + ख°) f. eine Dattelart RĀĀN. im ÇKDr.

मुनिचित (मु° + चित) gaṇa सुतंगमादि zu P. 4, 2, 80. — Vgl. मौनचित्ति.

मुनिच्छर (मु° sieben + छर Blatt) m. eine best. Pflanze, = सप्तच्छर RĀĀN. im ÇKDr.

मुनितरु (मु° + तरु) m. Agati grandiflora Desv. RATNAM. im ÇKDr.

मुनिदेश (मु° + देश) m. N. pr. einer Oertlichkeit MBH. 6, 463. fg.

मुनिद्रुम (मु° + द्रुम) m. Agati grandiflora TRIK. 2, 4, 29. BALA beim Schol. zu NAIŠH. 1, 96. Calosanthos indica Bl. RATNAM. 4.

मुनिनिर्मित (मु° + नि°) m. eine best. Pflanze, = डिपिउश BUĀVAPR. im ÇKDr.

मुनिपदी (मु° + पद) f. gaṇa कुम्भय्यादि zu P. 5, 4, 139.

मुनियरपरा (मु° + पर°) f. eine ununterbrochene Ueberlieferung VARĀH. BRH. S. 53, 1.

मुनिपित्तल (मु° + पि°) n. Kupfer TRIK. 2, 9, 32.

मुनिपुत्र (मु° + पुत्र) m. Artemisia indica BUĀVAPR. im ÇKDr.

मुनिपुत्रक (मु° + पु°) m. Bachstelze TRIK. 2, 3, 15.

मुनिपुष्पक (मु° + पु°) n. die Blüthe von Agati grandiflora Desv. EKĀ-DAÇĪTATVA im ÇKDr.

मुनिपूग (मु° + पूग) m. Areca triandra Roxb. TRIK. 2, 4, 41.

मुनिभेषज (मु° + भे°) n. 1) das Fasten. — 2) Agati grandiflora Desv. (nicht der Heilige Agastja, wie WILSON angeht). — 3) Terminalia Chebula oder citrina TRIK. 3, 3, 86. fg. H. an. 3, 12. MED. 6. 37.

मुनिमरण (मु° + म°) n. N. pr. einer Oertlichkeit PAÑKĀV. BR. 14, 4, 7.

मुनिवन (मु° + वन) n. ein von Asketen bewohnter Wald RAGH. 3, 70.

मुनिवीर्य (मु° + वीर्य) m. N. pr. eines zu den Viçve Devāḥ gezählten Wesens MBU. 13, 4356.

मुनिव्रत (मु° + व्रत) adj. das Gelübde des Asketen d. i. des Schweigens beobachtend Spr. 5210.

मुनिशै (von मुनि) adj. voller Asketen gaṇa लोमादि zu P. 5, 2, 100.

मुनिसत्त (मु° + सत्त) n. N. einer fortgesetzten Ishṭi-Feier ÇĀKH. ÇR. 14, 6, 9.

मुनिसुव्रत (मु° + सु°) m. N. pr. des 12ten Arhant's der vergangenen Utsarpiṇī H. 51. des 20ten der gegenwärtigen Avasarpiṇī 28. 29. 35. einfach मुनि genannt 49.

मुनिस्थल (मु° + स्थल) gaṇa कुमुदादि 2. zu P. 4, 2, 80. — Vgl. मौनिस्थलिक.

मुनिस्थान (मु° + स्थान) n. Aufenthaltsort von Asketen H. 1001; vgl. मुनीनां स्थानम् HALĀ. 2, 143.

मुनिकृत (मु° + कृत) m. Bein. des Fürsten Pushpamitra BURN. Intr. 432.

मुनीन्द्र (मुनि + इ°) m. 1) ein Fürst unter den Weisen, — Asketen, ein grosser Weiser, — Asket KATHĀS. 72, 145. 309. °संवाद Verz. d. B. H. No. 550 (Verz. d. Oxf. H. 137, a). Bein. eines Buddha AK. 1, 1, 9. H. 235. Bez. ÇĀKjamuni's TRIK. 1, 1, 1. Bharata's SĀH. D. 93, 13. Çiva's VET. in LA. (II) 11, 11. — 2) N. pr. eines Dānava HARIV. 14283.

मुनीन्द्रता (von मुनीन्द्र) f. die Würde eines grossen Muni KATHĀS. 72, 147. 149.

मुनीमुष N. pr. einer Oertlichkeit RĀĀ-TAR. 8, 1135.

मुनीवर्तनी (von मुनि mit suff. वर्त्) f. N. pr. gaṇa शरादि zu P. 6, 3, 120. Schol. zu P. 6, 1, 221. 8, 2, 11.

मुनीवृक्ष (मुनि + वृक्ष) P. 6, 3, 121, Sch.

मुनीश (मुनि + ईश) m. ein Fürst unter den Weisen, — Asketen, ein grosser Weiser, — Asket: Vālmiki R. Einl. ÇĀKjamuni LALIT. ed. Calc. 3, 21.

मुनीश्वर (मुनि + ई°) m. 1) dass.: देवतानां यथा विष्णुः पूजनीयो मुनीश्वरैः Spr. 4211. Beiw. Viṣṇu's PAÑKĀR. 4, 3, 52. 84. Buddha's AÇOKĀVAD. 1. — 2) N. pr. eines Commentators des Siddhāntaçiromaṇi COLEBR. Misc. Ess. II, 220. 224. 323. fg. u. s. w.

मुन्थका und मुन्था astrol. Ind. St. 2, 274. fg. 250.